


स्पर्धा अर्ज



भरत करंडक नाट्यसंगीत स्पर्धा (२०१८-१९)

स्पर्धकाचे नाव -

पत्ता -

फोन नं -

जन्मतारीख -

वयाचा दाखला -

वयोगट - (आपल्या वयोगटापुढे टिक करावी)

लहान गट (८ ते १६) (०१/१०/२००२ ते ३०/०९/२०११)

मोठा गट (१७ ते ४०) (०१/१०/१९७८ ते ३०/०९/२००२)

प्रौढ गट (४१ पासून पुढे) (०१/१०/१९७८ पूर्वी)

गाण्यांची यादी व स्वर -

१)

२)

३)

संस्थेचे वादक पाहिजे आहेत का? (होय/नाही लिहावे)

आपल्या नाट्यसंगीत स्पर्धेत मी सहभागी होऊ इच्छितो/ते. स्पर्धेच्या नियमावलीची प्रत मी वाचली असून मला सर्व नियम व अटी मान्य आहेत. अर्जासोबत प्रवेश मूल्य रु. २००/- रोख भरित आहे.

तरी या स्पर्धेसाठी माझा अर्ज स्वीकारावा ही विनंती.

आपला/ली विश्वासू,

(स्वाक्षरी)

पावती क्र. -

दिनांक -

भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे.

भरत करंडक नाट्यसंगीत स्पर्धा (२०१८-१९)

नियमावली

- १) ही स्पर्धा ८ वर्षे वयाच्या पुढील हौशी गायकांसाठी आहे.
- २) स्पर्धा रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी भरत नाट्य संशोधन मंदिरामध्ये होईल.
- ३) स्पर्धकाने कोणत्याही संगीत नाटकातील एक संपूर्ण गाणे (सर्व कडव्यांसहित) सादर करावयाचे आहे. म्युझिक ट्रॅक वापरण्यास परवानगी नाही.
- ४) सादरीकरणाचा वेळ कमीतकमी ४ व जास्तीतजास्त ५ मिनिटे राहिल.
- ५) स्पर्धकांनी अर्जामध्ये स्वतः सादर करू शकणाऱ्या ३ गाण्यांची यादी द्यायची आहे. त्यापैकी, प्रत्यक्ष स्पर्धेत कोणते गाणे सादर करावयाचे त्याची यादी स्पर्धेपूर्वी २ तास जाहीर केली जाईल. स्पर्धकाने यादीतील गाणे सादर करणे अनिवार्य आहे.
- ६) स्पर्धा ३ वयोगटात पुढीलप्रमाणे होईल -
लहान गट(८ ते १६), मोठा गट(१७ ते ४०), प्रौढ गट(४१ पासून पुढे)
स्पर्धेचे वेळापत्रक २२ ऑक्टोबरला जाहीर केले जाईल. स्पर्धकाने वेळेपूर्वी उपस्थित राहावे.
- ७) प्रत्येक गटाच्या स्पर्धेपूर्वी दीड तास वादकांबरोबर सराव करता येईल. त्या वेळात परस्पर सहकार्याने सराव करावा. संस्थेतर्फे हार्मोनियम व तबला वादकांची सोय केलेली आहे. स्पर्धकाने स्वतःचे वादक आणण्यास परवानगी आहे.
- ८) काळी १, २, ४, ५ ह्या स्वरांचे तबले उपलब्ध केले जातील, त्याव्यतिरिक्त स्वरात गाणार असल्यास स्वतःचा तबला आणावा.
- ९) स्पर्धा संपल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर केला जाईल व बक्षिस समारंभ होईल.
- १०) प्रथम पारितोषिक रु.१५००, द्वितीय रु.१०००/- व तृतीय रु.७५०/- आहे.
- ११) स्पर्धा प्रवेश शुल्क रु.२००/- आहे(पुण्यातील स्पर्धकांसाठी). पुणे जिल्हयाबाहेरील स्पर्धकांना प्रवेशशुल्क नाही. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत दिले जाणार नाही.
- १२) स्पर्धकांची प्रवेश संख्या मर्यादित आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
- १३) प्रवेश अर्जावर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो लावावा. अर्ज सादर करताना जन्मतारखेचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे.
- १४) प्रवेशअर्ज दि. ४ ऑक्टोबर पासून ऑनलाईन (www.bharatnatyamandir.org) किंवा भरत नाट्य संशोधन मंदिर च्या ऑफिसमध्ये स.१०.३० ते दु.१२.३० व संध्या ६ ते ८ उपलब्ध असतील. भरलेले अर्ज २२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत (दिनांक १९ व २० ऑक्टोबर सोडून) वरील वेळेतच स्वीकारले जातील.
- १५) परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहिल.
- १६) स्पर्धेच्या नियमात किंवा कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार संयोजकांकडे राहिल. प्रवेश देणे व कोणतेही कारण न देता प्रवेश नाकारण्याचा हक्क संयोजक राखून ठेवीत आहेत.

संपर्क : - ९८८११३५७९८, ९८२२०२६४२५, ०२०-२४४७१६१४.